

June 30, 2021

To,

Department of Corporate Service BSE Limited,

Registered Office: Floor 25, P. J. Towers,

Dalal Street, Fort, Mumbai 400001. MAHARASHTRA.

T: 2272 1233 / 1234 | F: 2272 3121 / 3719 | www.bseindia.com

Subject

: Compliance under Regulation 47 of the SEBI (Listing Obligations and

Disclosure Requirements [LODR]) Regulations, 2015.

Reference : Centenial Surgical Suture Ltd. | Scrip Code: 531380

Dear Sir,

In Compliances with Regulation 47 of the SEBI (LODR) Regulations, 2015, please find enclosed herewith copies of the Newspaper Advertisement of the Standalone Audited Financial Results of the Company for the quarter and year ended March 31, 2021 published in all the editions of The Free Press Journal and in Mumbai Edition of Navshakti (Regional Newspaper) on June 30, 2021.

You are requested to kindly take the same on your record.

Sincerely.

For CENTENIAL SURGICAL SUTURE LTD.




MAHIMA

Digitally signed by MAHIMA BATHWAL BATHWAL Date: 2021.06.30 11:53:50 +05'30' Date: 2021.06.30

> Mahima BATHWAL **Company Secretary & Compliance Officer**

Endosures: as mentioned above.



■ Manufacturing Facility Thane 421401. MAHARASHTRA. \$2524223200 Fax 912524 222872

Sales Office - Mumbai 1st Floor, Palai Complex CHS Ltd., Bhandarkar Road, Matunga (East) Mumbai 400019. MAHARASHTRA.

912224102876 Fax 912224161261

☐ Sales Office - Bengaluru No.12/42, Udhani Layout, Off. Cambridge Road, Halasur, Bengaluru 560008. KARNATAKA. 9180 25577791 Fax 9180 25577792

Sales Office - Kolkata Flat No. N-1, Ground Floor, 385 Purbachal, Kalitala Road, P.S.Kasba, Kolkata 700078. **WEST BENGAL.** \$\circ\$ 91 3324844875 Fax 91 3324844875

Statement of Standalone Audited Financial Results for the (Rs. In Lakhs) Quarter and Year ended March 31, 2021								
Sr.	Particulars	04/00/0004	Quarter ende	d	Year ended			
No.	1 di diculai 3	31/03/2021 Audited	31/12/2020 Un-Audited	Audited	Audited	31/03/2020 Audited		
1	Total Income from Operations (net)	1292.66	993.39	1406.35	3702.56	5570.69		
2	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and / or Extraordinary items)	15.88	63.02	25.99	152.99	215.50		
3	Net Profit / (Loss) for the period before tax (After Exceptional and / or Extraordinary items)	15.88	63.02	25.99	152.99	215.50		
4	Net Profit / (Loss) for the period after tax (After Exceptional and / or Extraordinary items)	(3.61)	42.22	2.11	96.18	129.59		
5	Total Comprehensive Income for the period (comprising profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after Tax))	(3.61)	42.22	2.11	96.18	129.59		
6	Equity Share Capital	364.83	364.83	364.83	364.83	364.83		
7	Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of the Previous Year	-	-	-	-	2318.49		
8	Earnings Per Share (EPS) (of Rs.10/- each) (for continuing and discontinued operations)	(0.40)						
	(a) Basic	(0.10)	1.16	0.06	2.64	3.55 3.55		
	(b) Diluted	(0.10)	l 1.16 l	0.06	2.64	. 3.55		

CENTENIAL SURGICAL SUTURE LIMITED

Notes

- 1) The above Financial Results were reviewed by the Audit Committee and have been approved
- and taken on record by the Board of Directors at their meeting held on June 28, 2021. The above is an extract of the detailed format of Standalone Audited Financial Results for the Quarter and Year ended March 31, 2021 under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The detailed results are available or

Vijay MAJREKAR Place: Mumbai, Maharashtra Managing Director ~ DIN: 00804808 Date: June 28, 2021

Company website www.centenialindia.com and BSE Limited website: www.bseindia.com.

for CENTENIAL SURGICAL SUTURE LTD.

REMI EDELSTAHL TUBULARS LIMITED Regd. Office: Remi House, Plot No.11, Cama Industrial Estate Goregaon (East), Mumbai-400 063 CIN: L28920MH1970PLC014746

Extract of Audited Standalone Financial Results for the quarter and year ended 31st March, 2021 (Rs. in Lakhs) SI. No. **Particulars** Quarter Year Quarter ended ended ended 31.03.2021 31.03.2021 31.03.202 (Audited) (Audited) (Audited) 1 Total Income from Operations 3,444.94 8,298.51 2,108.46 2 Net Profit / (Loss) for the period (before 10.95 235.99 23.88 Tax and Exceptional items) 10.95 3 Net Profit / (Loss) for the period before 235.99 23.88 Tax (after Exceptional items) 4 Net Profit / (Loss) for the period after tax 175.71 21.54 (3.41)5 Total Comprehensive Income for the 181.87 27.70 (16.42)period (Comprising Profit/(Loss) for the (after tax) and Comprehensive Income (after tax)] 6 Equity Share Capital 1.098.24 1.098.24 1.098.24 Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of the Previous Year 31.03.2020 8 Earnings Per Share (of Rs. 10/- each) (for continuing and discontinued operations) -

2. Diluted 1.60 0.20 (0.03)NOTE: The above is an extract of the detailed format of Quarterly Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly Results are available on the Bombay Stock Exchange website www.bseindia.com and on the Company website at www.remigroup.com.

On Behalf of Board of Directors (Rishabh R. Saraf) Mumbai June 29, 2021 Managing Director

REMI PROCESS PLANT AND MACHINERY LIMITED Regd. Office: Remi House, Plot No.11, Cama Industrial Estate Goregaon (East), Mumbai-400 063 CIN: L28920MH1974PLC017683

Extract of Audited Standalone Financial Results for the guarter and year ended 31st March, 2021

			(Rs	s. in Lakhs)	
SI.	Particulars	Quarter	Year	Quarter	
No.		ended	ended	ended	
		31.03.2021	31.03.2021	31.03.2020	
		(Audited)	(Audited)	(Audited)	
1	Total Income from Operations	747.88	_,-,-		
2	Net Profit / (Loss) for the period (before Tax and Exceptional items)	119.37	215.33	62.17	
3	Net Profit / (Loss) for the period before Tax (after Exceptional items)	119.37	215.33	62.17	
4	Net Profit / (Loss) for the period after tax	85.40	177.64	60.21	
5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit/(Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	92.98	195.13	33.56	
6	Equity Share Capital	176.00	176.00	176.00	
7	Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of the Previous Year 31.03.2020	1 959 51			
8	Earnings Per Share (of Rs. 10/- each) (for continuing and discontinued operations) -				
	1. Basic	4.85	10.09	3.42	
	2. Diluted	4.85	10.09	3.42	

with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly Results are available on the Bombay Stock Exchange website www.bseindia.com and on the Company website at www.remigroup.com

On Behalf of Board of Directors (Rishabh R. Saraf) June 29, 2021 **Executive Director**

ARIHANT TOURNESOL LIMITED

CIN No.: L15315MH1991PLC326590 Regd. Office: PLOT NO. B-3, IN FRONT OF SHAKTI TYRES, MIDC PH-1, AKOLA, Maharashtra-444001 Corporate Address :- 34 B. Jolly Maker Chamber-II, Nariman

Point, Mumbai-400 021 T.: +91-22 -22821776 | W:- www.arihanttournesol.com E:info@arihanttournesol.com

EXTRACT OF AUDITED STANDALONE FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND YEAR ENDED 31st MARCH, 2021

(Rs. In Lacs)						
Particulars	Quarter Ended March 31, 2021	Year Ended March, 31 2021	Quarter Ended March, 31 2020			
Total Income from Operations	0.01	0.01	-			
Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	(12.52)	(15.62)	(5.92)			
Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items)	(12.52)	(15.62)	(5.92)			
Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	(12.37)	(15.47)	(5.92)			
Total Comprehensive Income for the period [Comprising Profit/ (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	(12.37)	(15.47)	(5.92)			
Equity Share Capital	989.83	989.83	989.83			
Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of the previous year	-	-	-			
Earnings Per Share (of Rs. 10/each) (for continuing and discontinued operations) - Basic :	(0.12)	(0.16)	(0.06)			
Diluted :	(0.12)	(0.16)	(0.06)			

Note: The above is an extract of the detailed format of Quarterly Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other DisclosureRequirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly Financial Results are available on www.bseindia.com and the www.arihanttournesol.com. (URL of the filings - listingbseindia.com).

Place : Mumbai

Date: 29.06.2021

By Order of the Board

Mr. Anand Kalyanchand Thole Whole Time Director DIN: 08204993

AUTORIDERS FINANCE LIMITED

	Regd. Office:125/126 MAHARAJA COMPLEX, NEHRU ROAD, SHIRPUR 425405, DHULE, MAHARASHTRA Audited Financial Results For the Quarter Ended 31st March, 2021 (Rs. In Lacs)							
	PARTICULARS 3 Months Ended Year Ended							
	PARTICULARS	31.03.2021 31.12.2020 31.03.2020 31.03.2021 31.03. Audited Unaudited Audited Audited Audited						
1)	Net Sales / Income from operations	-	-	-	-	-		
2)	Profit / (loss) from ordinary activities after tax	(1.99)	(0.76)	(0.40)	(6.83)	(11.48)		
3)	Total Comprehensive Income	(1.99)	(0.76)	(0.40)	(6.83)	(11.48)		
4)	Paid-up Equity Share Capital (Face value of Share Rs.10 each	1310.70	1310.70	1310.70	1310.70	1310.70		
5)	Reserves excluding revaluation reserve as per balance sheet of previous accounting year	-	-	-	-	-		
6)	Earning per share(EPS)							
	Basic and diluted EPS before Extraordinary items	(0.02)	(0.01)	(0.00)	(0.05)	(0.09)		
	Basic and diluted EPS after Extraordinary items	(0.02)	(0.01)	(0.00)	(0.05)	(0.09)		
l	Notes: 1)The company is not going concern but continued to apply accouning principles in normal method as there are no significant adjustments required to the carrying amounts of its assets except for investments for which adequate provision has been made for dimunition in value thereof. All liablities has been classified as of current nature irrespective of their terms of							

repayment. 2) The Company at present is not pursuing any busines activity and hence there are no reportable segments as per the Accounting Standard on Segment Reporting(AS17) 3) The Board of Directors of the Company at its meeting held on 29th June, 2021 have reviewed and approved the audited accounts for the Quarter ended 31st March 2021.

For AUTORIDERS FINANCE LIMITED
Deanna Gowria

CIN: L99999MH1994PLC080502

Regd. Office: 201 Kailash Plaza, Plot No A-12, Opp Laxmi Industrial Estate, Link Road, Andheri (W), Mumbai 400053 EXTRACT OF CONSOLIDATED AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND YEAR ENDED AS AT 31 MARCH 2021

(₹ in lakhs, except per share data)

Particulars	Quarter ended 31 March 2021 (Unaudited)	Quarter ended 31 March 2020 (Unaudited)	Year ended 31 March 2021 (Audited)	Year ended 31 March 2020 (Audited)
Total Income from Operations (net)	10,755	15,505	26,197	81,360
Net Profit/ (Loss) before Tax and Exceptional Items	(8,554)	(13,899)	(15,000)	(6,194)
Net Profit/ (Loss) before Tax after Exceptional Items	(10,855)	(1,69,251)	(17,301)	(1,61,546)
Net Profit/ (Loss) after Tax and Exceptional Items	(12,041)	(1,45,378)	(18,086)	(1,40,121)
Total Comprehensive Income	(11,914)	(1,40,426)	(20,911)	(1,32,310)
Equity Share Capital	9,586	9,563	9,586	9,563
Earning Per Share (of ₹10 each)				
Basic	(12.57)	(152.97)	(18.90)	(147.06)
Diluted	(12.57)	(152.97)	(18.90)	(147.06)

Notes:

1. The above is an extract of the detailed format of the standalone and consolidated Financial Results for the quarter and year ended as at 31 March 2021, filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the standalone and consolidated Financial Results for the quarter and year ended as at 31 March 2021 are available on the Stock Exchanges websites. (www.nseindia.com/ www.bseindia.com) and Company's websites https://erosstx.com/investors/financial-reports/

2. Additional information on Standalone financial results is as follows:

Quarter ended | Quarter ended | Year ended Year ended

Particulars	(Unaudited)	31 March 2020 (Unaudited)	31 March 2021 (Audited)	31 March 2020 (Audited)
Total Income from Operations (net)	10,144	8,932	24,450	66,900
Net Profit/ (Loss) before Tax and Exceptional Items	(9,452)	(15,126)	(15,847)	(9,934)
Net Profit/ (Loss) before Tax after Exceptional Items	(9,452)	(1,42,976)	(15,847)	(1,37,784)
Net Profit/ (Loss) after Tax and Exceptional Items	(10,588)	(1,18,936)	(16,983)	(1,16,073)
Total Comprehensive Income	(10,590)	(1,18,870)	(16,997)	(1,15,978)

3. The accompanying consolidated financial results have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at its meeting held on 28 June 2021,

For and on behalf of Board of Directors

Place: Mumhai Date: 28 June 2021

Farokh P Gandhi DIN 03112612 Chief Financial Officer and Executive Director

K

KONKAN RAILWAY CORPORATION LTD.

Corporate Identity No. : U35201MH1990GOI223738 Subscribed & Paid up Share Capital : ₹ 5560.70 Cr.

Regd. Office / Corporate Office : Belapur Bhavan, Sector-11, CBD Belapur, Navi Mumbai - 400 614.

Tel :- (022) 27572015 – 18 ● Fax No. (022) 27572420 ● Website : www.konkanrailway.com

Audited Financial Results for the Year Ended 31st March 2021

Pursuant to listing Agreement entered with National Stock Exchange of India

					(₹ in Lakh
Sr. No.	Particulars	For the Half year Ended 31-Mar-2021 (Unaudited)	For the Half year Ended 31-Mar-2020 (Unaudited)	For the Year Ended 31-Mar-2021 (Audited)	For the Year Ender 31-Mar-202 (Audited)
1	Total Income from Operations	1,08,789	1,33,867	1,57,635	2,64,268
2	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	(10,731)	3,763	(36,641)	384
3	Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items)	(10,731)	3,763	(36,641)	38
4	Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	(10,731)	3,763	(36,641)	38
5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	(19,662)	(12,317)	(55,112)	(18,696
6	Paid up Equity Share Capital	1,48,119	1,28,306	1,48,119	1,28,30
7	Reserves (excluding Revaluation Reserve)	(3,99,052)	(3,44,299)	(3,99,052)	(3,44,299
8	Net worth	1,57,018	1,91,958	1,57,018	1,91,95
9	Paid up Debt Capital / Outstanding Debt	2,82,969	2,33,025	2,82,969	2,33,02
10	Outstanding Redeemable Preference Shares	4,07,951	4,07,951	4,07,951	4,07,95
11	Debt Equity Ratio	1.80	1.21	1.80	1.2
12	Earnings Per Share (of 1000/- each) (for continuing and discontinued operations) -				
12	1. Basic:	(78.44)	29.45	(267.85)	3.0
	2. Diluted (Refer Note (e))	_	7.02	_	0.7
13	Capital Redemption Reserve	_	_	_	
14	Debenture Redemption Reserve	_	_	_	
15	Debt Service Coverage Ratio	(0.5286)	1.5495	(1.6546)	1.029
16	Interest Service Coverage Ratio	(0.5286)	1.5495	(1.6546)	1.029

- a) The above is an extract of the detailed format of half yearly/annual financial results filed with the National Stock Exchange (NSE) under Regulation 52 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the half yearly/annual financial results are available on the website
- of the National Stock Exchange (www.nseindia.com) and KRCL (www.konkanrailway.com). b) For the items referred in sub-clauses (a), (b), (d) and (e) of the Regulation 52 (4) of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015, the pertinent disclosures have been made to the
- National Stock Exchange (NSE) and can be accessed on the website of NSE. In the F.Y. 2018-19 the company has come out with the 2nd Rights Issue for INR 19600 Lakhs to the shareholders in their existing shareholding proportion which was kept open from 01/12/2018 to 29/12/2018 (both days inclusive).

During FY 2019-20 the company has allotted shares against 2nd right issue to the tune of ₹ 2352 Lakhs whereas in June'2020 the remaining shares of 2nd Right issue were allotted to the shareholder amounting to ₹2940 Lakhs.

The Board of Director in their meeting have allowed for receiving the subscription from the shareholders even after the closure of Rights Issue

Likewise in the F.Y. 2019-20 the Company has announced 3rd Right issue of ₹ 49000 Lakhs to the shareholders in their existing shareholding proportion which was kept open for the period 16/12/2019 to 14/01/2020 (both days inclusive). During FY 20-21 the Company has allotted shares against 3rd right issue to the tune of ₹ 16873 Lakhs whereas share application money received whose allotment is not yet initiated is ₹2259 Lakhs as on 31st March'2021.

Further in the month of May' 2021, ₹8131 Lakhs was received as share application money but allotmen is not yet initiated. And balance of ₹217 Lakhs is not yet received from the shareholders till date Consequently, the Board of Director in their meeting have allowed for receiving the subscription from the shareholders even after the closure of Rights Issue.

The prior period expenses and income accounted for during the year have been treated in accordance with Ind AS-8. The relevant adjustments have been made and the corresponding previous year figures have been restated, including in the retained earnings for figures prior to previous year.

As such, Income amounting to ₹826 Lakhs accounted for during the current year, were pertaining to previous year(s). Therefore as per Ind AS - 8, these prior period expenses and income have been shifted to previous year and the relevant expenses and income for previous year are restated, resulting in the reduction of Profit After Tax for previous years by ₹ 212 Lakhs. Consequently, opening Reserves and Surplus for that year have also been increased by ₹ 1039 Lakhs. Also Current and Non-Current Liabilities for the previous year have been restated and increased by ₹ 1091 Lakhs and Current Assets for the previous year have been restated and increased by ₹265 Lakhs.

KRCL has issued Compulsory Convertible Non Cumulative Preference Shares worth ₹ 407951 Lakhs which for the period are further anti-dilutive, hence diluted EPS has not been calculated.

> For Konkan Railway Corporation Ltd. Sd/-

(Sanjay Gupta) Chairman & Managing Director

DIN: 06710604

Place: CBD Belapur, Navi Mumbai

19

BDH INDUSTRIES LIMITED

Regd. Off.: Nair Baug, Akurli Road, Kandivli-East, Mumbai-400101; CIN: L24100MH1990PLC059299 Tel. No. 022-6155 1234; Fax No. : 022 - 2886 8349; E-mail : investors@bdhind.com; Website : www.bdhind.com

Extract of Standalone Audited Financial Results for the Quarter and Year Ended on 31st March 2021							
(Rs. in Lakhs except Earning per Share)							
Particulars	Particulars Quarter Ended Year Ended Quarter Ende						
	31.03.2021	31.03.2021	31.03.2020				
	Audited	Audited	Audited				
Total income from operations	2056.74	5,875.47	1,272.19				
Net Profit for the period before tax	250.42	874.54	146.32				
Net Profit for the period after tax	185.45	635.94	115.08				
Total Comprehensive Income for the period after tax	177.81	628.30	102.86				
Equity Share Capital (Face value of Rs. 10/- each)	575.73	575.73	575.73				
Other Equity (excluding Revaluation Reserves)	-	3,578.08	-				
[Rs. 3,093.71 Lakhs as on 31st March, 2020]							
Earnings Per Share (before & after extra ordinary items)							
(Face value of Rs. 10/- each) - Basic & Diluted	3.22	11.05	2.00				

Note: The above is an extract of the detailed format of the Standalone Audited Financial Results for the quarter and year ended 31st March, 2021 filed with Stock Exchange under Regulation 33 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations 2015. The full format of the Standalone Unaudited Financial Results are available on the Stock Exchange Website (www.bseindia.com) and on Company's website (www.bdhind.com)

> By order of the Board For BDH Industries Limited

Jayashree Nair Chairperson & Managing Director DIN: 00027467 Place: Mumbai Date : 28th June, 2021

MIRCH TECHNOLOGIES (INDIA) LIMITED

B-701, 7th Floor, Aurus Chambers, S.S.Amrutwar Marg, Worli, Mumbai-400013. Off: +91-22-24979758, Telfax: +91-22-24909003, Email: uvwtskl@gmail.com CIN- L27290MH1972PLC016127

			(₹	in Lakhs)
Qu	arter ended	on	·	nded on
31.03.2021	31.12.2020	31.03.2020	31.03.2021	31.03.2020
Audited	Unaudited	Audited	Audited	Audited
0.00	193.15	4.63	186.79	12.52
(22.91)	171.89	(13.11)	120.06	(45.49)
(22.91)	171.89	(13.11)	120.06	(45.49)
(57.56)	171.89	(13.11)	85.41	(45.49)
(57.56)		, ,		(45.49)
89.11	89.11	89.11	89.11	89.11
				/
, ,		, ,		(0.39)
(0.65)	1.93	(0.15)	0.96	(0.39)
(0.05)		(0.45)		(0.00)
				(0.39) (0.39)
	Qu 31.03.2021 Audited 0.00 (22.91) (22.91) (57.56)	Quarter ended 31.03.2021 31.12.2020 Audited Unaudited 0.00 193.15 (22.91) 171.89 (57.56) 171.89 (57.56) 171.89 (57.56) 89.11 89.11 (0.65) 1.93 (0.65) 1.93 (0.65) 1.93	Quarter ended on 31.03.2021 31.12.2020 31.03.2020 Audited Unaudited Audited	Quarter ended on 31.03.2021 31.12.2020 31.03.2020 31.03.2021 Audited Unaudited Audited Audited 0.00 193.15 4.63 186.79 (22.91) 171.89 (13.11) 120.06 (22.91) 171.89 (13.11) 120.06 (57.56) 171.89 (13.11) 85.41 (57.56) 171.89 (13.11) 85.41 89.11 89.11 89.11 89.11 (0.65) 1.93 (0.15) 0.96 (0.65) 1.93 (0.15) 0.96 (0.65) 1.93 (0.15) 0.96

Notes: a) The above is an extract of the detailed format of audited Financial Results filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the audited Financial Results are available on the Stock exchange's website viz www.bseindia.com.

This financial statement has been prepared in accordance with the Indian Accounting Standards (Ind AS) the provisions of the Companies Act, 2013, as applicable and guidelines Issued by the Securities and Exchange Board of India (SEBI). For Mirch Technologies (India) Limited

> Ushadevi Shivkumar Ladha **Managing Director**

Morgan Stanley

Place : Mumba

Morgan Stanley India Primary Dealer Private Limited 18th Floor, Tower 2, One World Center, Plot- 841,

Jupiter Textile Mill Compound, Senapati Bapat Marg, Lower Parel, Mumbai 400013

Audited Financial Results for the Year ended 31st March 2021

(Rs. Crores)

SOURCES OF FUNDS	
Shareholders' Funds	
Share Capital	699.:
Reserves and Surplus	1,411.3
	2,110.
Liabilities & Provisions	
Non-Current Liabilities	1,738.
Current Secured Loans	9,229.
Other Current Liabilities	94.:
	11,061.
	13,172.
	,
APPLICATION OF FUNDS	
Non-Current Assets	
Fixed Assets	4.
Loans and Advances	15.
Others	20.
	40.
Current Assets	
Stock in Trade	12,513.
Loans and Advances	276.
Trade Receivables	36.
Other Current Assets	305.
	13,132.
	13,172.

Profit and Loss Account for the year ended 31st March 20)21
Income	
Interest	538.51
Discount	68.94
Trading Profit/ (Loss)	(22.76
Fees and Commission Income	22.31
Others	1.52
Expenses	608.52
Interest	290.11
Administrative and Other Costs	60.82
	350.93
Profit Before Tax	257.59
Net Profit	189.53
Regulatory Capital Required (As per Capital Adequacy Guidelines)	607.73
Actual Capital	2,089.94
Return on Net Worth	10.73%

- 1. The above results have been reviewed by the Audit Committee and taken on record by the Board of Directors at its meeting held on 23rd June, 2021.
- 2. There was no borrowing from the call money market during the year.
- 3. The securities held as Stock in Trade are fair valued. 4. Leverage ratio: 5.41 times (average) and 8.65 times (Peak)
- 5. Capital Adequacy ratio considering applicable risk weights including market risk was as below: 30th June 2020 30th September 2020 31st December 2020 31st March 2021 50.12% 77.30% 63.24% 51.58%
- 6. Investment in non-government securities as on 31st March 2021:

No.	Issuer	Amount	Extent of private placement
1.	PSUs	482.89	25.00
2.	FIs	681.05	464.88
3.	Banks	10.52	-
4.	Corporates	801.05	325.00
	Provision held towards depreciation	(25.43)	(9.42)
	Total	1950.08	805.46

All the investments in the above non government securities are listed, rated and are above investment grade securities

7. The results have been extracted from the audited accounts and are published in accordance with the Reserve Bank of India circular DNBR.PD.004/03.10.119/2016-17 dated August 23, 2016 as amended from time to time.

For Morgan Stanley India Primary Dealer Private Limited

Place: Mumbai

Dated: 23rd June, 2021

To Place your Tender/ **Notice** Ads.

FREE PRES नवं शिक्त

Pls. Call 022-69028000 I am investigating the title of under mentioned property jointly belonging to 1) Mr. Satish Kanjibhai Lakhani 2) Mr. Samir Satish Lakhani 3) Mr. Rajesh Kanjibhai Lakhani 4) Mr. Devang Rajesh Lakhani having their address at 13, Bhuleshwar Road, Rajmahal, Mumbai-400002 ("Owners"). The Owners have represented that the structure known as "Raj Mahal" referred to in the Schedule hereunder is entirely occupied by tenants, save and except the 4th and 5th floor which are in possession of the Owners. ALL PERSONS having any claim, against in to or upon the said property or any part thereof by way of inheritance, agreement, contract, sale mortgage, possession, gift, lease, lien, charge, trust, tenancy, maintenance, easement or otherwise are required to notify the same in writing alongwith the supporting documentary evidence to the undersigned at the address or by email given hereinbelow within 15 days from the date hereof otherwise

PUBLIC NOTICE

ALL THAT piece or parcel of land or ground lying, being and situate at Bhuleshwar Road, Mumbai-400 002 in the Registration Sub-district of Mumbai City together with the structures standing thereon known as "Raj Mahal" (which is entirely occupied by tenants, save and except the 4th and 5th floor which are in possession of the Owners), adm. 528 sq. yards equivalent to 441.48 sq meters or thereabout and as per property card 500 sq yards equivalent to 418.06 sq. meters or thereabouts registered in the Books of the Collector of Land Revenue under Cadastral Survey Number 2381 of Bhuleshwar division, Old No. 536-536, I New No. 2607 and 2608; Old Survey No. 59 and 59 and New Survey No. 1 and 2/569 and Cadastral tenement or dwelling house standing thereon and assessed by the Assessor and Collector of Municipal Rates and Taxes under 'C' Ward Nos. 5146, 5147, 5259-61 and formerly Street Nos. 12, 14, 16, 18, 20, 24, 26 and (1) (2) and now bearing Street Nos. 10-13 Bhuleshwar Road, and which premises are bounded as the follows i.e. to say:

On or towards the North : by Rathi House On or towards the South: by Krishna Bhuwan, On or towards the East : by Bhuleshwar Road, and

Dated this 30th day of June, 2021

2/20, Kesar Building, 201/211, Princess Street, Mumbai-400 002.

अस्वीकृती

ह्या वर्तमानपत्रांत प्रकाशित झालेल्या कोणत्याही जाहिरातीमध्ये करण्यांत आलेल्या दाव्यांच्या खोपणा किंवा सत्यतेसाठी नवशक्ति कोणतीही हमी देत नाही. अशा जाहिरातींवर कोणतीही कृती करण्यापूर्वी त्यांनी स्वतः चौकशी करण्याचे किंवा तज्ञांचा सल्ला घेण्याबाबत वाचकांना सुचवण्यांत येते.

ह्या वर्तमानपत्रांत प्रकाशित झालेल्या किंवा अधिकृत वेबसाईटवर ई पेपर मध्ये अपलोड केलेल्या कोणत्याही जाहिरातीमधील कोणत्याही तथाकथित दिशाभूल करणाऱ्या किंवा बदनामीकारक मजुकरासाठी किंवा त्यामधील दाव्यांसाठी भारतात किंवा परदेशातील कोणत्याही दिवाणी किंवा फौजदारी विधी न्यायालवात किंवा न्यायाधिकरणात नवशक्तिच्या मुद्रक, प्रकाशक, संपादक आणि प्रोप्रायटर वांना जबाबदार धरता येणार नाही, ते दायित्व सर्वस्वी जाहिरातदारांचे असेल न्यामध्ये नवशक्तिची कोणतीही भूमिका असणार नाही.

CHANGE OF NAME

NOTE Collect the full copy of Newspaper for the submission in passport office.

HAVE CHANGED MY NAME FROM HARSHADA LAHU PARAB (OLD NAME) TO RUCHITA RUPESH MUNGEKAR (NEW NAME) AS PER GAZZATE. (M-2057839)

I, NAVIN KUMAR DECLARE THAT MY SON NAME AS PER ADHAR CARD AMOL KUMAR IS WRONGLY WRITTEN IN SCHOOL RECORDS AS KUSHAGRA AMOL, HIS CORRECT & REAL NAME IS AMOL KUMAR AFFIDAVIT DT. 24.06.2021.

I HAVE CHANGED MY NAME FROM GANI ABDUL NABI SHAIKH (OLD NAME) TO ABDUL GANI ABDUL NABI SHAIKH (NEW NAME) AS PER DOCUMENT. I HAVE CHANGED MY NAME FROM MARY

JANET CHINNATHAMBI TO MARY JANET PETER JOHN AS PER DOCUMENTS. I HAVE CHANGED MY NAME FROM MISS.

SHAKUNTALA KASHIRAM SHINDE TO MRS. SHWETA RAVINDRA AYRE AS PER I HAVE CHANGED MY NAME FROM MANOJ PRAVINCHAND JAIN TO MANOJ PRAVINCHANDRA JAIN AS PER

I HAVE CHANGED MY NAME FROM PRAFULLKUMAR SUDHAKAR CHOUDANKAR TO PRAFULL SUDHAKAR CHOUDANKAR AS PER DOCUMENT

CL-608 I HAVE CHANGED MY NAME FROM ZAINABIA ALIASGAR LOKHANDWALA TO ZAINAB ALIASGAR LOKHANDWALA AS

PER DOCUMENT. I HAVE CHANGE MY NAME FROM MANIHAR MOHAMMED TAUSEEF YAAR MOHAMMAD TO TAUSEEF YAAR MOHAMMED MANIHAR AS PER

AFFIDAVIT.

I, TASNEEM HUZEFA PATEL HENCEFORTH WILL BE CALLED TASNEEM MOONAZ KHAMBATI AS PER MY AADHAR CARD NO. 6379 6258 5195 I HAVE CHANGED MY NAME FROM AKIL ABDUL MAJID ANSARI TO AKIL ABDUL MAJEED ANSARI AS PER AFFIDAVIT

I HAVE CHANGED MY NAME FROM PARVIN AKIL ANSARI TO PARVEEN AKIL ANSARI AS PER AFFIDAVIT. CL-855 A

परंत्कान्वये स्थावर मत्तेच्या विक्रीसाठी ई-लिलाव विक्री सूचना

मिळकतीचे वर्णन

(बिल्टअप क्षेत्र अंदाजे), सह कार पार्किंग, मोराज कासा ग्रॅनेड

बिल्डिंग, प्लॉट क्र. ५७, ग्यान विकास रोड, सेक्टर १७,

कोपरखैरने, नवी मुंबई, ठाले.

आंतिम तारीख.

आणि वेळ

मिळकतीचे निरीक्षण

बोली वादीव खकम

दाञ्चानुसार रु. ४१,८६९/- आहे.

फ्लॅट क्र. १५०१, १५वा मजला, मोजमापित १३७३ चौ.फू. १,८०,००,०००

आणि ॲक्सिस बॅक लिमिटेडच्या प्राधिकृत अधिकाऱ्यांना प्रत्यक्ष कव्जा सोपविला आहे.

जलै ५ ते १६, २०२१ पर्वंत

आणि/किंवा https://axisbank.auctiontiger.net येथे दिलेल्या लिंकचा संदर्भ घ्यावा.

CENTENIAL SURGICAL SUTURE LIMITED Registered Office: F-29, MIDC, Murbad, Thane 421401, MAHARASHTRA.

Sr. No.	Particulars	Quarter ended			Year ended Year en		
		31/03/2021 Audited	31/12/2020 Un-Audited		31/03/2021 Audited	31/03/2020 Audited	
1	Total Income from Operations (net)	1292.66	993.39	1406.35	3702.56	5570.69	
2	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and / or Extraordinary items)	15.88	63.02	25.99	152.99	215.50	
3	Net Profit / (Loss) for the period before tax (After Exceptional and / or Extraordinary items)	15.88	63.02	25.99	152.99	215.50	
4	Net Profit / (Loss) for the period after tax (After Exceptional and / or Extraordinary items)	(3.61)	42.22	2.11	96.18	129.59	
5	Total Comprehensive Income for the period (comprising profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after Tax))	(3.61)	42.22	2.11	96.18	129.59	
6	Equity Share Capital	364.83	364.83	364.83	364.83	364.83	
7	Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of the Previous Year	1	- 30	82	820	2318.49	
8	Earnings Per Share (EPS) (of Rs.10/- each) (for continuing and discontinued operations)	100-755	90000	0.65			
	(a) Basic	(0.10)	1.16	0.06	2.64	3.55	
	(b) Diluted	(0.10)	1.16	0.06	2.64	3.55	

 The above Financial Results were reviewed by the Audit Committee and have been approved and taken on record by the Board of Directors at their meeting held on June 28, 2021.

The above is an extract of the detailed format of Standalone Audited Financial Results for the Quarter and Year ended March 31, 2021 under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The detailed results are available on Company website www.centenialindia.com and BSE Limited website : www.bseindia.com.

Place: Mumbai, Maharashtra Date: June 28, 2021

Vijay MAJREKAR Managing Director ~ DIN: 00804808

for CENTENIAL SURGICAL SUTURE LTD.

कामगारांसाठी जाहीर सूचना / नोटीस

सर्वे नं. ८३/१ ढोकाळी व गट नं. ३१/१/अ चीतळसर मानपाडा, क्षेत्र १२०७५ चौ.मीटर ठाणे.

या जाहीर नोटीसब्दारे कळविण्यात येते की, उपरोक्त मालक वरील रिकामी जागा आमच्या मालकीची असुन त्या जागेचा कोणताही औद्योगिक वापर आमच्या मार्फत करण्यात आलेला नाही. सदर ठिकाणी कोणताही कारखाना अथवा आस्थापना कार्यरत नव्हर्त परिणामी कोणतेही कायम / हंगामी / कंत्राटी कामगार / कर्मचारी कार्यरत नव्हते तथापी मालकांना भूखंड विकसित करावयाचा आहे. त्यामुळे परिणामित होणाऱ्या सर्व कायम, हंगामी कंत्राटी / प्रशिक्षित इत्यादी कामगारांना या नोटीसव्दारे सूचित करण्यात येते कि, या आस्थापनेत काम करणाऱ्या कामगारांची काही कायदेशीर देणी किंवा कामगार / कामगार संघटना / इतर संघ व कोणत्याही व्यक्तीचा दावा , मागणी/ अधिकार किंवा कोणत्याही स्वरूपाचे हक्क असल्यास त्यांनी तसे कामगार उप आयुक्त यांचे कार्यालय, ऑफिस कॉम्प्लेक्स बिल्डिंग, ६ वा माळा, लेबर कोर्टच्या वर मुलुंड चेक नाका, वागळे इस्टेट, ठाणे पश्चिम - ४००६०४ यांचे कार्यालयाकडे लेखी निवेदन ही नोटीस प्रसिद्ध झाल्याच्या तारखेपासून १५ दिवसात सादर करार्व विहित वेळेस निवेदन सादर न केल्यास अशा दाव्याची दखल न घेता ते अशा व्यक्ती / मजुर / कामगार संघटना यांनी हक्क सोडलेले आहेत व ते आमच्यावर बंधनकारक नाही असे समजून आम्ही पढील कार्यवाही करु यांची संबंधीतांनी नोंद घ्यावी.

दिनांक: 30/06/2021

राखीव किंमत

(६. यात)

इसारा अनामत

रक्कम (इअर) रु.

\$6,00,000/-

ॲक्सिस बँक लिमिटेड

(सीआयणन : एलह५११०जीजे१९९३पीएलसी०२०७६९)

स्ट्रकचर्ड ॲसेटस् ग्रुप आणि कॉपरिट कार्यालय, ''ॲक्सिस हाऊस'', सी-२, ७ वा मवला,

बाडिया इंटरनॅशनल सेंटर, पांडुरंग बुधकर मार्ग, वरजी, मुंबई-४०० ०२५.

बुः + ९१ २२ २४२५५७२८, मोबाः ९७६९७६८७८९, www.axisbank.com

नोंदणीकत कार्यालयः "तिश्ल", ३१ मजला, सामर्थेश्वर मेरिर समोर, लॉ गार्डेन जवळ, एलसब्रिज अडमराबाद - ३८०००६

विक्री/ई-लिलावाकरिता जाहीर सूचना

सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रुल्स, २००२च्या नियम ८(६) सहवाचता जोडपत्र IV-ए नुसार

सिक्यरिटाबद्रोशन ऑण्ड रिकन्स्ट्रकशन ऑफ फावनान्शिवल ॲसेटस् ऑण्ड एम्फोर्समेंट ऑफ सिक्यरिटी इंटरेस्ट ऑक्ट, २००२

(सरफैसी ऑक्ट, २००२) सहवाचता सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रुल्स, २००२ च्या नियम ८(६) य नियम ९ च्या

सर्वसामान्य जनता आणि विशेषत: कर्जदार म्हणजेच ओनस एंटरप्रावझेस प्रा. लि. आणि हमीदार/गहाणदार/ मालल

म्हणजेच कल्पेश शाह आणि तृती शाह यांना याद्वारे सूचना देण्यात वेते की, खालील वर्गिलेल्या स्थावर मिळकती (कल्पेश

शाह आणि तुमी शाह यांच्या नाले) या ॲक्सिस बॅक लि. म्हणजेचे तारण धनकोंकडे गहाण/प्रभारित आहेत, ज्यांचा प्रत्यक्ष

कच्जा ऑक्सिस बैंक लि. (तारण धनको) च्या प्राधिकृत अधिकाऱ्यांनी घेतला आहे, ती कर्जदारांनी उपभोगलेल्या विविध

सुविधांकरिता खालील नमुद्र मिळकर्तीकरिता मुख्य कर्जदार ओनस एन्टरप्रायश्रेस प्रा. लि. आणि कल्पेश शाह आणि तुनी

प्राप्त (हमीदार/महाणदार) यांचेकडून तारण धनकोंना अब्हीत २६/११/२०१८ रोजीस ६. १३,१९,७५,२९४/- (स्पर्ये तेरा

कोटी एकोणीस लाख पंच्याहतर हजार दोनशे चीऱ्याण्णव मात्र) सह प्रदानाच्या तारखेपर्यंत संविदात्मक दराने त्यावरील पुढील

व्याज, अनुषंगिक खर्च, इतर प्रभार, परिव्यय इ. च्या वसुसीसाठी जुलै १९, २०२१ रोजी स. ११ खा. ''जे जेथे आहे

तत्त्वाने'', "'ते आहे जसे आहे तत्त्वाने'', "'ते काही आहे तेथे आहे तत्त्वाने'' आणि "चिना अवलंब तत्त्वाने'

वरील मिळकर्तीचा प्रत्यक्ष करूता हा सरफैसी अंक्ट, २००२ अंतर्गत जिल्हा दंडाधिकारी, ठाणे बांनी मंजूर केलेल्या दिनांक

०७ ऑगस्ट, २०१९ रोजीच्या आदेशान्सार २४ फेब्रुवारी, २०२० रोजी मंडल अधिकारी, तहसिलदार, वाणे यांनी घेतला

बोली सादर करणे आणि मुंबई येथे देव 'ऑक्सिस बँक लि.' च्या नावे डिमांड द्वापट/पे ऑर्डर खालील

ई-लिलाबाची तारीख जुलै १९, २०२१ रोजी स. १९.०० ते द. १.०० दरम्यान, शेवटच्या पाच

तारण धनकोना ज्ञात भारः संच क्र. । येथील फ्लॅट करीता देखभाल गुल्क प्रलंबित आहे ते जुन, २०२० पर्यंत सोसायटीच्य

संच क्र.। मधील पलॅट हा श्री. कल्पेश शाह यांनी घेतलेल्या गृहकर्ज करीता एक्सिस वॅकेकडे गहाण आहे. ०३.०९.२०२०

कर्जदार/हमीदार/गहाणदार यांचे लक्ष तारण मत्तांच्या विमोचनासादी उपलब्ध वेळेच्या संदर्भात अधिनिवमाच्या कलम १३

सदर सूचना ही सिक्युरीटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स, २०२० अंतर्गत कर्जदार/हमीदार/गहाणदार यांना १५ दिवसांची

विक्रीच्या तपशिलवार अटी आणि शतीकरिता कृपया https://www.axisbank.com/auction-notices/

र. ५०,०००/- (रुपये पंजास हजार मात्र)

बी. संदीप कुमार अग्रवाल, ॲक्सिस बॅक लि., ७ वा मजला, "ऑक्सिस हाऊस"

लाईन क्र. : + ९१-२२२४२५५७२८, मो. + ९१-९७६९७९८७८९.

मिनिटांत बोली लावली तर प्रत्येकी पाच मिनिटांच्या आपोआप विस्तारासह.

बाडिया इंटरनॅशनल सेंटर, पांडुरंग बुधकर मार्ग, बरळी, मुंबई-४०० ०२५. लॅण्ड

इअर भरणा करण्यासाठी पत्थावर जुलै १६, २०२१ रोजी किंखा पूर्वी सादर करावची आहे.

मिरा-भाईंदर महानगरपालिका

मुख्य कार्यालय, स्व. इंदिरा गांधी भवन, छत्रपती शिवाजी महाराज मार्ग, भाईंदर पश्चिम, ता. जि. ठाणे-४०११०१ सार्व, आरोग्य विभाग

जा. क्र. मनपा/आरोग्य/१५५/२०२१-२२ दि. : २९/०६/२०२१

।। शुद्धिपत्रक ।।

संदर्भ : १. जा.क्र.मनपा/आरोग्य/६१/२०२१-२२, दि. १७/०६/२०२१ रोजी निविदा सूचना

२. जा.क्र.मनपा/आरोग्य/१५१/२०२१-२२, दि. २४/०६/२०२१ रोजीचे शुद्धिपत्रक.

मिरा-भाईंदर महानगरपालिका क्षेत्रात गार्ड/मार्शल तैनात करणे कामाची जाहिर निविदा सूचना दि. १८/०६/२०२१ रोजीच्या दै. जनादेश व दै. नवशक्ती या वृत्तपत्रात प्रसिद्ध करण्यात आली आहे.

सदर निविदेस मुदतवाढ देण्यात येत असून कोरे निविदा अर्ज https://mahatenders.gov.in या संकेतस्थळावर दि. ०६/०७/२०२१ रोजी दुपारी ०१.०० वाजेपर्यंत उपलब्ध होईल व स्वीकारण्याची येतील. सदर कामाची निविदा दि. ०८/०७/२०२१ रोजी दु. ३.०० वाजता उघडण्यात येईल.

जा.क्र.मनपा/जनसंपर्क/१७१/२०२१-२२. दि. २९/०६/२१

ठिकाणः भाईंदर

दिनांकः ०१/११/२०१८

(डॉ. संभाजी पानपट्टे) उप-आयुक्त (आरोग्य) मिरा-भाईंदर महानगरपालिका

सही/-

समिटोमो केमिकल इंडिया लिमिटेड

(सीआयएन: एल२४११०एमएच२०००पीएलसी१२४२२४) नॉदणीकृत कार्यालय: बिल्डिंग क्रमांक १, तळमजला, शांत मनोर सीएबएस लि., चक्रवर्ती अशोक 'X' रोड,

कंपनीच्या समभागधारकांचे लक्ष वेधून घेण्यासाठी सूचना एकविसावी वार्षिक सर्वसाधारण सभा आणि ई-व्होटींगवर माहिती

याद्वारे कळविण्यात येते की, कंपनीची एकवीसावी वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) शुक्रवार, ३० जुलै, २०२१ रोजी भारतीय प्रमाणवेळेनुसार दुपारी २. ३० वाजता वार्षिक सर्वसाधारण सभेच्या सूचनेत नमूद केल्याप्रमाणे विषयांनुरुप, व्हिडीओ कॉन्फरन्सिंग (व्हीसी) अन्य मान्यताप्राप्त दुकश्राव्य माध्यमे (ओएव्हीएम) यांच्या माध्यमातून, सामायिक ठिकाणी कंपनीच्या सभासदांच्या प्रत्यक्ष उपस्थितीशिवाय तसेच कंपनी कायदा २०१३ मधील तरत्दी आणि त्या अंतर्गत बनविण्यात आलेले विविध नियम तसेच सिक्युरिटी अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया (सेबी) (लिस्टिंग ऑब्लिगेशन अँड डिस्क्लोजर रिकायरमेंट्स) नियम २०१५ त्यासह वाचा सामान्य परिपत्रक क्रमांक १४/२०२० दिनांकीत ८ एप्रिल २०२०, सामान्य परिपत्रक क्रमांक १७/२०२०दिनांकीत १३ एप्रिल २०२० परिपन्नक क्र. २२/२०२० दिनांकित १५ जून, २०२०, परिपत्रक क्र. ३३/२०२० दिनांकित २८ सप्टेंबर, २०२०, परिपत्रक क्र. ३९/२०२० दिनांकित ३१ डिसेंबर, २०२० आणि परिपत्रक क. ०२/२०२१ दिनांकित १३ जानेवारी, २०२१ सहवाचत सामान्य परिपत्रक क्रमांक २०/२०२०दिनांकीत ५ में २०२०, जी कॉपॉरेट व्यवहार मंत्रालय (एमसीए) आणि सेबी (ज्यांचा एकत्रित उल्लेख वापुढे ''परिपत्रके'' असा करण्यात येईल) यांनी जारी केली आहेत आणि त्यांनी निर्धारित केलेले विविध नियम यांना अनुसरून घेण्यात येणार आहे. कंपनीचे सभासद या वार्षिक सर्वसाधारण सभेला केवळ व्हीसी/ओएव्हीएम यांच्या माध्यमातून उपस्थित राह शकतात. व्हीसी/ओएव्हीएम यांच्या माध्यमातून उपस्थित असलेल्या सभासदांची संख्या कंपनी कायदा २०१३कलम १०३ अनुसार कोरम निर्धारित करण्यासाठी गृहीत धरण्यात

ज्या सभासदांचे इ मेल पत्ते कंपनी डिपॉझिटरी पार्टीसिपंटस यांच्याकडे नोंदणीकृत आहेत अशा सभासदांना, वेळाेवेळी जारी केलेल्या परिपत्रकांना अनुसरून, वार्षिक सर्वसाधारण सभेची सुचना तसेच वित्तीय वर्ष २०२०–२१ साठीचा वार्षिक अहवाल पाहण्यासाठी लिंक इ मेलच्या माध्यमातून पाठवण्याची प्रक्रिया १३ ऑगस्ट २०२० रोजी पूर्ण करण्यात आली आहे. सभासदांसाठी एजीएमच्या सहभागी होण्यासाठीची प्रक्रिया या एजीएमच्या सूचनेत नमूद करण्यात आली आहे. वरील सर्व कागद्पत्रे कंपनीचे संकेतस्थळ : www.sumichem.co.in तसेच बीएसई लिमिटेड यांचे संकेतस्थळ www.bseindia.com आणि नॅशनल स्टॉक एक्स्चेंज ऑफ इंडिया लिमिटेड यांचे

संकेतस्थळ www.nseindia.com येथेही उपलब्ध आहेत. ज्या सभासदांना कंपनीच्या एजीएमची सुचना आणि वार्षिक अहवाल अद्याप इ मेलच्या माध्यमातून प्राप्त झालेली नाही आणि जे सभासद ते इ मेलच्या माध्यमातून प्राप्त करू इच्छितात अशा सभासदांनी त्याकरिता investor.relations@sumichem.co.in वा पत्यावर ईमेल विनंती पाठवाबी. वार्षिक सर्वसाधारण सभेच्या सूचनेत नमूद केलेली कागदपत्रे कंपनीचे संकेतस्थळ

www.sumichem.co.in येथे वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना निर्गमित केल्याच्या तारखेपासून वार्षिक सर्वसाधारण सभा संपेपर्यंत उपलब्ध असतील.

इ मेल आयडी आणि बँक खाते तपशील यांची नोंदणी करण्यासाठी तपशील : जर कंपनीच्या समभागधारकांनी त्याचा / तिचा / त्यांचा इ मेल पत्ता कंपनी / लिंक इन टाइम

इंडिया प्रायव्हेट लिमिटेड - कंपनीचे आरटीए / डिपॉझिटरीज / यांच्याकडे नोंदणीकृत केलेले नाही आणि किंवा लाभांश प्राप्त करण्यासाठी आवश्यक असलेला आपले बैंक: खाते तपशील नोंदणीकृत केलेला नाही त्यांनी खालील प्रक्रियेचा अवलंब करावा.

(i) कंपनीचे आरटीए www.linkintime.co.in लॉंग इन करून इन्व्हेस्टर सर्व्हिसेस > इ मेल , बँक डिटेल्स रजिस्ट्रेशन येथे तपशील सादर करावा, आवश्यक ती कागदपत्रे अपलोड करावीत

समभाग डिमॅट स्वरूपात असतील तर

(ii) समभागधारकांनी डिपॉझिटरी पार्टीसिपंटस (''डीपी'') यांच्याशी संपर्क साधावा आणि त्यांनी सुचविल्याप्रमाणे आणि त्यांनी सांगितलेल्या प्रक्रियेचा अवलंब करून इ मेल आयडी आणि बँक खाते तपशील डिमॅट खात्यात नोंदणीकृत करावा.

दूरस्थ इ मतदान आणि वार्षिक सर्वसाधारण सभेत इ मतदान करण्यासाठी सूचना आणि

रिमोट ई-व्होर्टींग, एजीएम मध्ये सहभागी होणे आणि एजीएममध्ये ई-व्होर्टींग यासाठीची पध्दत आणि तपशिलवार निर्देश एजीएमच्या सूचनेत दिले आहेत. एजीएमची सूचना कंपनीच्या वेबसाईटवर उपलब्ध करून देण्यात येत आहे. हे तपशील पाहण्यासाठी भागधारकांनी कृपया कंपनीची वेबसाईट www.sumichem.co.in पाहावी.

मतदानासाठी पात्रता निर्धारित करण्याची कट-ऑफ तारीख :

कट ऑफ तारीख म्हणजे शुक्रवार, २३ जुलै, २०२१ रोजी ज्या सभासदाची नावे सभासद नोंद पुस्तिकेत किंवा डिपॉझिटरीज यांनी तयार केलेल्या प्रत्यक्ष लाभार्थी मालकांच्या यादीत नोंद असतील त्यांना दूरस्थ इ मतदान सुविधेचा लाभ घेऊन मतदानाचा हक बजावता येईल तसेच वार्षिक सर्वसाधारण सभेत उपस्थित राहण्याचा तसेच इन्स्टा पोलद्वारे मतदान करता चेईल.

कंपनीच्या वार्षिक सर्वसाधारण सभेची सुचना निर्गमित झाल्यानंतर एखाद्या व्यक्तीने कंपनीचे समभाग घेतले असतील आणि ती व्यक्ती कंपनीची सभासद झाली असेल आणि कट ऑफ तारखेला त्या व्यक्तीकडे कंपनीचे समभाग असतील तर अशी व्यक्ती instameetlinkintime.co.in येथे विनंती करून युजर आयडी आणि पासवर्ड मिळवू शकते. मात्र जर तो / ती व्यक्ती दूरस्थ इ मतदानासाठी यापूर्वीच एलआयआयपीएल यांच्याकडे नोंदणीकृत असेल तर तो / ती व्यक्ती त्यांचा / तिचा अस्तित्वात असलेला युजर आयडी आणि पासवर्ड मतदानासाठी वापरू शकते.

ज्या सभासदांनी दूरस्थ इ मतदान प्रक्रियेद्वारे मतदानाचा हक्क बजावलेला आहे असे सभासद एजीएम मध्ये उपस्थित राह शकतात मात्र असे सभासद एजीएम मध्ये पुन्हा इलेक्ट्रॉनिक मतदान पद्धतीने मतदान करू शकणार नाहीत.

समभागधारक / सभासद बांना इ मतदान प्रक्रियेसंदर्भात कोणतीही शंका असल्यास त्यांनी instameet@linkintime.co.in या पत्यावर लेखी स्वरूपात संपर्क साधावा किंवा दूरध्वनी क्रमांक (०२२ - ४१९८६१७५) वा क्रमांकावर संपर्क साधावा. लाभांशावरील कर कपात :

कंपनीच्या संचालक मंडळाने प्रस्तावित केलेला लाभांश वार्षिक सर्वसाधारण सभेने मान्यता दिल्यास अदा करण्यात येईल. लाभांश हा प्राप्तिकर कायद्याच्या मूलस्त्रोताशी कर कपात संबंधी तरतृदींना अधीन असेल. मे. लिंक इनटाईम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड आमचे रजिस्टार्स अँड ट्रान्सफर एजंटस (आरटीए) यांनी लाभांशावरील टीडीएस संदर्भात सामान्य माहिती कंपनीच्या समभागधारकांना इ मेलद्वारे तसेच पत्राद्वारे कळविण्यात आली आहे. आणि टीडीएसवर सवलत मिळवण्यासाठी प्रक्रियेची माहिती कंपनीच्या समभागधारकांना वरील माध्यमातून देण्यात आली आहे. सदरील इ मेलचा मसुदा कंपनीचे संकेतस्थळ www.sumichem.co.in येथे उपलब्ध आहे. समभागधारकांना विनंती करण्यात येते की, टीडीएसमधून सवलत मिळविण्यासाठी विनंती सादर करताना समभधारकांनी कृपया त्या दळणवळणाचा संदर्भ घ्यावा.

संचालक मंडळाच्या आदेशाने ठिकाण : मंबई प्रवीण डी देसाई उपाध्यक्ष आणि कंपनी सेक्रेटरी विनांक : २८ जून, २०२१

The Mogaveera Co-operative Bank Ltd.

नोंद. आणि प्रशासकीय कार्यालय : ५ वा मजला, मोगावीरा भवन, एम.व्ही.एम. एज्युकेशनल कॅम्पस मार्ग, वीरा देसाई रोडलगत, अंधेरी (पश्चिम), मुंबई-४०० ०५८.

[नियम ८(१)अन्वये)]

कब्जा सूचना

(स्थावर मिळकत)

ज्याअर्थी, निम्नस्वाक्षरीकारांनी दी मोगावीरा को-ऑप. बँक लि. चे प्राधिकृत अधिकारी या नात्याने सिक्युरिटायझेशन ॲन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शिअल ऑसेटस ऑन्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्य्रिटी इंटरेस्ट ऑक्ट, २००२ (५४ सन २००२) (सदर ऑक्ट) आणि कलम १३ (१२) सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स, २००२ सहवाचता नियम ३ अन्वये प्राप्त अधिकारांचा वापर करून एक मागणी सुचना जारी करून कर्जदार/हमीदार यांना सूचनेतील नमूद रकमेची व्याजासह परतफेड सदर सूचनेच्या प्राप्तीच्या तारखेपासून ६० दिवसांत करण्यास सांगितले होते. रकमेची परतफेड करण्यास कर्जदार/हमीदार असमर्थ ठरल्याने, कर्जदार /हमीदार आणि सर्वसामान्य जनतेस याद्वारे सूचना देण्यात येते की, निम्नस्वाक्षरीकारांनी खाली वर्णन करण्यात आलेल्या मिळकतीचा सांकेतिक ताबा सदर ॲक्टच्या कलम १३(४) अंतर्गत सहवाचता नियम ८ अन्त्रये त्यांना प्रदान करण्यात आलेल्या शक्तींचा वापर करून खालील नमूद तारखेस घेतला आहे. विशेषत: कर्जदार/तारण ऋणको आणि सर्वसामान्य जनतेस यादारे इशारा देण्यात येतो की. सदर मिळकतीशी कोणताही व्यवहार करू नये आणि सदर मिळकतीशी करण्यात आलेला

अनु	कर्जदार/	मागणी सूचनेची तारीख	कब्जाची	स्थावर मिळकर्तीचे वर्णन आणि तारण
क्र.	हमीदारांचे नाव	आणि थकीत रक्कम	तारीख	मत्तेचे मालक
१. २. १.	श्री. शैलेश चिमण सोळंकी सी. पारुल शैलेश सोळंकी-कर्जदार सी. पूजा दिगंबर परब श्री. दिपल रमेश मेहता - हमीदार	१७/०३/२०२१ आणि इ. ४,३६,५७४.००/- (३१/०१/२०२१ रोजीस)	२५,०६,२०२१	श्री. शैलेश चिमण सोळंकी सौ. पारुल शैलेश सोळंकी फ्लॅट क्र. ४, अनमोल रतन अपार्टमेंट, साई कंपाऊंड, अचोळे रोड, नालासोपारा (पूर्व), तालुका वसई, पालघर - ४०१ २०९.

परिशिष्ट ॥ फॉर्म बी

जाहीर उदघोषणा (इन्सॉल्व्हन्सी औड बॅकरप्टसी (लिक्रिडेशन प्रोसेस) रेग्बुलेशन्स, २०१६ च्या रेग्बुलेशन १२)

नक्षत्र वर्ल्ड लिमिटेडच्या स्टेकहॉल्डर्सच्या माहितीसाठी-समापनामध्ये				
अ. क्र.	संबंधित	तपशीस		
2	कॉर्पोरेट कर्जदाराचे नाव	नक्षत्र चर्ल्ड लिमिटेड		
+	कॉपॉरेट कर्जदाराच्या स्थापनेची तारीख	49/40/4465		
3	कॉर्पोरेट कर्जदार ज्या अंतर्गत स्थापित/ नॉदगीकृत आहे ते प्राधिकरण	आरओसी-मुंबई		
¥	कार्पोरेट कर्जदाराचा कार्पोरेट आयडेन्टिटी नंबर/ कार्पोरेट कर्जदाराना लिमिटेड लायबिलीटी आयडेंटिफिकेशन क्र.	[18] [2] [2] [2] [3] [3] [3] [3] [3] [3] [4] [4] [4] [4] [4] [4] [4] [4] [4] [4		
Ŋ.	कॉर्पोरेट कर्नदाराचे नोंदणीकृत कार्यालय व मुख्य कार्यालय (असल्यास) द्वांचा पता	ए-१, ७वा मजला, लक्ष्मी टॉवर्स, बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स, बांद्रा (पूर्व), मुंबई, महाराष्ट्र-४०००५१.		
Ę	नादारी प्रक्रिया बंद होण्याची तारीख	२७/०५/२०२१		
19	कॉर्पोरेट कर्जदाराची समापन सुरू होण्याची तारीख	आदेश मंतुर: २७/०५/२०२१ रोजीस वेबसाईटवर आदेश अपलोड: २८/०६/२०२१ रोजीस		
٥	समापक म्हणून कृती करणारे नाट्रास्क व्यवसाधिकाचे नाथ आणि नोंट्णीकृत क्रमांक	है श्री. संतन् टी. राय नोंदणीकृत क्र. आयीबीबीआय/आयपीए-एन००३६ २०१७-२०१८/११०५५)		
9	मंडळात नोंदणीकृत असलेला समापकाचा पत्ता आणि इमेल	एएए इन्सॉल्बन्सी प्रोपेजानल्स एलएलपी, ए-३०१, बीएसईएल टेक पार्क, सेक्टर ३०ए, बाशी रेल्बे स्टेशन समीर-४०० ७०५. महाराष्ट्र : santanutray@aaainsolvency.com		
ţo.	समापकासह पत्रज्यवहार करण्यासाठी असलेला पना आणि इमेल	एएए इन्सॉल्बन्सी प्रोफेशनल्स एलएलपी, ए-३०१, बीएसईएल टेक पार्क, सेक्टर ३०ए, वाशी रेल्बे स्टेशन समोर-४०० ७०५. महाराष्ट्र : nakshatraworld@aaainsolvency.com		
9.9	ਤਾਰੇ ਸ਼ਾਤਾ ਕਰਾਵਾਦੀ ਅੰਗਿਸ਼ ਕਰੀਸ਼ਕ	37 fate/2a38		

११ | दांचे सादर करण्याची अतिम तारीख 3505/00/35 बाद्वारे सूचना देण्यात येते की, सन्माननिय राष्ट्रीय कंपनी विधी न्यायाधिकरण, मुंबई बेंच यांनी **दिनांक २७/०५/२०२१** रोजी **नक्षत्र वर्ल्ड लिमिटेड**च्या समापनाला सुरुवात करण्याचे आदेश दिले. (२८/०६/२०२१ रोजीस एनसीएलटीच्या वेबसाईट वर आदेश अपलोड केला) बक्षत्र चलडं लिमिटेडच्या स्टेकहोल्डसं यांना वाट्टारे परिसमापकाकडे बाब क्र. १० समोरील पत्यावर २८/०७/२०२१

किंवा त्यापूर्वी त्यांच्या दाव्यांचे पुरावे सादर करण्यास सांगण्यात वेते. विशीय धनकोंनी पुराव्यांसह त्यांचे दावे केवळ इलेक्ट्रॉनिक माध्यमातुन सादर करावेत. अन्य सर्व धनकोंनी पुराव्यांसह त्यांचे

दावे व्यक्तिश:, टपालाने किंवा इलेक्ट्रॉनिक माध्यमातून सादर करावेत दाव्यांचे खोटे किया दिशाभूल करणारे पुरावे सादर करणे म्हणजे दंडास आमंत्रण देणे ठरेल. विनांक: ३०/०६/२०२१ संतर् टी. राय ठिकाणः मुंबई

राष्ट्रीय कंपनी विधी न्यायाधिकरणासमोर

अहमदाबाद येथील खंडपीठ

सीए (सीएए) क्र. ३८/२३०-२३२/एनसीएलटी/एएचएम/२०२१

कंपनी अधिनियम, २०१३ च्या प्रकरणांत

एव्हरमोर स्टॉक ब्रोकर्स प्रायव्हेट लिमिटेड (ईएसबीपीएल)

एव्हरमोर कमोडिटी ब्रोकर्स प्रायव्हेट लिमिटेड (ईसीबीपीएल)

याच्यातील

व्यवस्थेच्या योजनेच्या प्रकरणांत

कंपनी अधिनिवम, २०१३ च्या कलम २३० सह वाचत कलम २३२ आणि अन्य प्रयोज्य तरतुर्दीच्या प्रकरणांत

(कलम २३०(३) आणि नियम ६ व ७ नुसार

एव्हरमोर स्टॉक ब्रोकर्स प्रायव्हेट लिमिटेड आणि एव्हरमोर कमोडिटी ब्रोकर्स प्रायव्हेट लिमिटेडच्या

विधी न्यायाधिकरण, अहमदाबाद खंडपीठ ("एनसीएलटी") अहमदाबादने अन्य बार्बीसह एव्हरमोर स्टॉक

ब्रोकर्स प्रायव्हेट लिमिटेड च्या शेअर ब्रोकींग डिव्हीजन (विभक्त उपक्रम) च्या एव्हरमोर कमोडिटी ब्रोकर्स प्रायव्हेट

लिमिटेड मध्ये व त्यांचे संबंधित भागधारक यांच्या विभवती करणाच्या स्वरुपातील व्यवस्थेच्या योजनेत

''योजना'') समाविष्ट व्यवस्था विचारात घेऊन योग्य वाटल्यास सुधारणांसह किया शिवाय मंजुर करण्याच्या

कारणास्तव एव्हरयोर स्टॉक ब्रोकर्स प्रायव्हेट लिमिटेड (विभक्त कंपनी) च्या समभागधारक आणि विनातारणी

धनको यांची आणि एव्हरमोर कमोडिटी ब्रोकर्स प्रायव्हेट लिमिटेड (निर्णायक कंपनी) च्या समभागधारक आणि

सदर आदेश आणि त्यामधील निर्देशांनुसार याद्वारे पुढे सूचना देण्यात येते की, खालील प्रवर्ग/वर्गांच्या वेगवेगळवा

सभा त्याच्या यनिट नं. एफ-००३, १ ला मजला, रघलिला मेगा मॉल, पोईसर बस डेपो जवळ, कांदिवली

(पश्चिम), मुंबई-४०००६७ येथील कॉपॉरेट कार्यालयात खालील वेळपत्रकानुसार होतील त्या वेळी आणि

व्यवस्थेची योजना आणि जोडपत्रांसह कंपनीज (कॉम्प्रमायजेस, औंजमेंटस औड अमालगमेशन्स) रुल्स, २०१६

च्या नियम ६ सह वाचत अनक्रमे कंपनी अधिनियम, २०१३ च्या कलमे २३० ते २३२ अंतर्गत आणि १०२ अंतर्गत

स्पन्दीकरणात्मक निवेदनाच्या विनामृत्य प्रती त्या त्या कंपन्यांच्या नोंदणीकृत कार्यालयातून किंवा त्यांचे वकील,

मे. ठक्कर अँड पहचा बांच्या ७१, न्यू यॉर्क टॉबर-ए, मुक्तीधाम देशसर समोर, बालतेज, अहमदाबाद-३८००५४

सदर सभेत हजर राह्न मत देण्यास हक्कदार असणारी शक्ती एकतर व्यक्तीशः किंवा प्रतिपत्री मार्फत मत देऊ शक्ते

तथापि सभेत हजर राह्न मत देण्यास हक्कदार असलेल्या व्यक्तीने रितसर स्वाक्षरी केलेले विहित नमुन्यातील

प्रतिपत्री उपरोक्त संबंधित सभांसाठी निर्धारित वेळेपूर्वी किमान ४८ (अठ्ठेचाळीस) तास अगोद्रर त्या त्या

सदर सभा तसेच तिच्या कोणत्वाही तहकुबी किंवा तहकुबींकरिता अध्यक्ष म्हणून एनसीएलटी ने श्रीमती मोनिका

चौधरी, कंपनी सेक्रेटरी (स. क्र. एसीएस३८९७३) यांच्या आणि त्यांच्या गैरहजेरीत श्री. कल्पेश हरीयन, कंपनी

PUBLIC NOTICE

Land bearing CTS No. 477/B, 481, 482, 483, 485, 486 and 496, situate at Mahatma Phule

TAKE NOTICE that Our clients M/s. Konark Realtors have requested us to investigate their

Title and issue Title Certificate for the property more particularly described in the Schedule

hereunder written. M/s. Konark Realtors have represented that all the properties have been

purchased by them by Registered Deed of Conveyances & Registered Agreement for sale

Any person / persons / Body corporate / financial institution / Government having any

claim/objection against or to the said M/s. Konark Realtors by way of sale, lease

agreement, allotment, agreement to grant leave and licence, charge, lien, lis pendence

inheritance, mortgage, gift, exchange, trust, bequest, maintenance, tenancy, easement,

possession, occupation, loan or otherwise any interest howsoever are hereby requested to

make the same known in writing along with the notarized copy of the supporting

documentary evidence in respect thereof to the undersigned at their email address

niranjanandcompany@gmail.com, within a period of 15 days from the date of publication of

this notice failing which the transaction would be proceed ahead and completed without any

reference or recourse to any such claim and the same if any shall be considered to have been

THE SCHEDULE ABOVEREFERRED TO

All following pieces and parcel of land which are adjoining to each other and ground bearing

following Numbers, having following area being lying and situate at Mahatma Phule Road

Opp. Chintamani Deshmukh Garden, Tal. Kurla, Village Mulund of Mumbai Suburban

Hissa No.

1/6

13

14

18

Plot bearing C.S. Nos. 478, 479, 480 & 487

Plot bearing C.S. Nos. 504, 503 & 495

Plot bearing C.S. Nos. 488, 493 & 494

Mahatma Phule Road.

Survey No.

152 A

144

144

144

144

Road, Opposite Chintamani Deshmukh Garden, Mulund (E), Mumbai 400081

एव्हरमोर स्टॉक ब्रोकर्स प्रायव्हेट

लिमिटेड (ईएसबीपीएल)

स. १०,३० वा.

स. ११,३० वा.

प्रतिपत्री प्रपत्र संबंधित कंपन्यांच्या नोंदणीकृत कार्यालयातून विनामृत्य मिळ् शकतील.

योजनेला उपरोक्त सभामच्ये मंजूरी मिळाल्यास त्यानंतर ती एनसीएलटीच्या मंजूरी अधीन राहील.

सुचना देण्यात वत को, दिनाक २२ जुन, २०२१ च्या एका आदेशान (- आदेश -) नामदार राष्ट्राव कपन

एव्हरमोर स्टॉक ब्रोकर्स प्रायव्हेट लिमिटेड

कंपनी अधिनिवम, १९५६ अंतर्गत नोंदणी केलेली एक कंपनी

कंपनी अधिनियम, १९५६ अंतर्गत नोंदणी केलेली एक कंपनी

जिचे नोंदणीकृत कार्यालय आहे- युनिट-१-ए, १५ वा मजला,

विनातारणी धनको यांच्या वेगवेगळवा सभा घेण्याचे निर्देश दिले.

कंपन्यांच्या नोंदणीकृत कार्यालयात जमा करावे लागतील.

सेक्रेटरी (स. क्र. एसीएस५१४११) यांची निवक्ती केली आहे.

एव्हरमोर स्टॉक ब्रोकर्स प्रायव्हेट लिमिटेड

मोनिका चौधरी

सभांसाठी नियुक्त अध्यक्ष

ठिकाणः गांधी नगर-गुजरात-३८२३५५

एव्हरमोर स्टॉक ब्रोकर्स प्रायव्हेट लिमिटेड

सीआसएनः यु७४२१०जीजे१९८४पीटीसी११८१११

युनिट-१-ए, १५ वा मजला, टॉबर-।, गिफ्ट सिटी,

दिनांकः २९ जून, २०२१

गांधीनगर, गुजरात-३८२३५५

from the original owners.

waived and/or abandoned.

CTS No.

477/B

481

482

483

485

496

and bounded as follows:-

On or towards North by

On or towards South by

On or towards East by

On or towards West by

Dated this 29th day of June, 2021.

नोंदणीकृत कार्यालयः

ठिकाणी समभागधारक आणि विनातारणी धनकोंनी कृपया हजर राहावे.

टॉवर-।, गिफ्ट सिटी, गांधीनगर- गुजरात-३८२३५५

टॉबर-।, गिफ्ट सिटी, गांधीनगर- गुजरात-३८२३५५

वेगवेगळवा सभा निमंत्रणाची जाहीर सुचना

शनिवार- ३१ जुलै, २०२१

सभांचे तपशील

विनातारणी धनको

एव्हरमोर कमोडिटी ब्रोकर्स प्रायव्हेट लिमिटेड

जिचे नोंदणीकृत कार्यालय आहे- युनिट-१-ए, १५ वा मजला,

इन्सॉल्बन्सी प्रोफेशनल नोंद. क.: आयबीबीआय/आयपीए-एन००३६०/२०१७-२०१८/११०५५.

एएए इन्सॉल्चन्सी प्रोफेशनल्स एलएलपी A 1201 Samruddhi Apartments, D.L. Vaidya

...अर्जदार कंपनी १,

....अर्जदार कंपनी २/

विभवत कंपनी

विभक्त कंपनी

एव्हरमोर कमोडिटी ब्रोकर्स प्रायव्हेट

लिमिटेड (ईसीबीपीएल)

एवहरमोर कमोडिटी ब्रोकर्स प्रायव्हेट लिमिटेड

मोनिका चौधरी

सभांसाठी नियुक्त अध्यक्ष

एव्हरमोर कमोडिटी ब्रोकर्स प्रायव्हेट लिमिटेड

सीआवएनः युप१९०९जीजे१९९३पीटीसी११७८९०

बुनिट-१-ए, १५ वा मजला, टॉबर-।, गिफ्ट सिटी,

नोंदणीकृत कार्यालयः

गांधीनगर, गुजरात-३८२३५५

Road, Dadar West, Mumbai 400028

Mr.Shailesh Wagh

PUBLIC NOTICE

otice is hereby given to the public that the

flat & shares more particularly described in

the schedule hereunder written is being

mortgaged to icici bank ltd by Mr.Shailesh

Jagdish Wagh the only legal heir of Mrs.

Vasudha Jagdish Wagh. The property

mentioned below was originally purchased

by Mrs. Vasudha Wagh post her demise the

said property was transferred on my name

on the basis of nomination and myself being

the sole legal heir of Mr. Jagdish wagh and

All persons having claim in respect thereof by way of sale, exchange, gift, mortgage

charge, trust, inheritance, possession, lease

lein or otherwise howsoever are requested

to inform the same in writing to the

undersigned having there office at A 1201

Samruddhi Apartments D.L. Vaidya Road

Dadar West Mumbai 400028 within 14 days

from date hereof failing which the claim or

claims if any of such person or persons will

be considered to have been waived and / or

abandoned and the mortgage shall be

SCHEDULE ABOVE REFERRED TO

Flat no D 102 admeasuring 52,50 square

meters equivalent to 565.00 square foot and

ive/ 5nos fully paid shares bearing distinctive

serial numbers from sno 91 to sno 95 both

nclusive of the face value of Rs.50/- (Rs.

Fifty each) issued vide certificate no 19

dated 9th day of April 2005 by Gurukrupa chsl

situated on property bearing final plot no 98

of TP scheme no IV Mahim Division & part

of CTS nos 274% 276 Mahim Div. Mumba

Mrs. Vasudha Wagh.

complete

City Mumbai.

जाहीर सूचना याद्वारे सुचना देण्यात येते की, मे. बोनी बिल्डर्स, श्री, अनवर गुलामहसैन लालनी यांचे सोल प्रोपरायटरी कंसर्न ज्यांचा पत्ता गायत्री प्लाझा, ५वा मजला, टर्नर रोड, बांद्रा (पश्चिम), मुंबई-४०००५० (मालक/विकासक) यांनी सर्व भारांपासून मुक्त याखालील लिखित परिशिष्टामध्ये अधिक स्वरूपात वर्णन केलेला त्यांचा परिसर आमच्या अशीलांना विक्री, हस्तांतर आणि अभिहस्तांतर करण्याचे मान्य केले आहे.

कोणत्याही व्यक्तीला याखालील लिखित परिशिष्टामध्ये वर्णन केलेल्या परिसर किंवा कोणत्याही भागावर किंवा मध्ये कोणताही दावा जसे की, विक्री, अदलाबदल, गहाण, प्रभार, बक्षीस, विश्वस्त, वारसाहक, ताजा, भाडेपट्टा, उप-भाडेपद्रा, अभिहस्तांतरण, हस्तांतरण, कुळवहिवाट, उप-कुळवहिवाट, अंत्यदान, परवाना, निर्वाह, कर्ज, धारणाधिकार, प्रतिज्ञा. कोर्टाद्वारे मंजुर किंवा जारी आदेश, निर्णय किंवा हुकुम, कर किंवा महसूल किंवा वैधानिक प्राधिकरण, जमी, तडजोड किंवा अन्यकाही दावे असल्यास त्यांनी तसे निम्नस्वाक्षरीकारांना ५वा मजला, दर्गा चेंबर्स, ४० वॉटरफिल्ड रोड, बांद्रा (पश्चिम), मुंबई-४०००५० येथे या तारखेपासन चौदा (१४) दिवसांच्या आत कळविणे आवश्यक आहे. अन्यथा कोणतेही दावे द्यात नसल्याचे मानण्यात येतील आणि दावे जर असल्यास ते त्यागित आणि परित्यागित समजण्यात येतील आणि आमचे अशील परिसराच्या खरेदीची प्रक्रिया पूर्ण करतील.

(परिसराचे वर्णन)

) मुंबई उपनगर जिल्ह्यात स्थित वसलेले आणि असलेले मोजमापीत ५५३.१ चीरस मीटर्स, गाव बांद्रा, तालुका अंधेरी, अंतिम प्लॉट क्र.२. टी.पी.एस.।।।, डॉ. आंबेडकर रोड, बांट्रा (पश्चिम), मुंबई-४०००५० चा सीटीएस क्र. एफ/८७३ धारक जिमनीच्या प्लॉटवर स्थित बोनी कासा अशा ज्ञात इमारतीमधील ५०या मजल्यावरील मोजमापीत ११३.०१ चौरस मीटर्स चटई क्षेत्र निवासी फ्लॅट त्यासह क्र. १०/११ स्टॅक कार पार्किंग स्पेस वापराचा हक.

मुंबई, ३० जून, २०२१ रोजी

प्रांजल दवे ग्रेडिया साल वकील आणि सॉलिसिटर्स

वकीलः दिपक डॉगरे

चौ.अ.क.४६/२०२९

वसई येथील मा. श्रीमती एन. के. पाटील, सह दिवाणी न्यायाधिश व. स्तर, वसई डयांच्या न्यायालयात ने.ता. १६/०७/२०२१

শি.ক্ল.০৭ Shekar babu Galipothu Deceeased Mary Shekar Babu Galipothu Flat No. Building No.F-5/B-27. Lotus Co-operative Hosing Soc. Ltd. Ambadi

Mrs. Ruth Heleena Korati(Daughter) S/4, B-501, Sachivalaya Nagar, Vanastallipuram, Hayathnagar C. V. Rangareddy, Telangana-500070.

Road, Vasai West Pin 401202

3. Mrs. Priyadarshani Galipothu (Daughter)

Flat No. Building No.F-5/B-27, Lotus Co-operative Hosing Soc. Ltd. Ambadi Road, Vasai West Pin 401202 Simran Shekar babu Galipothu

(daughter) Flat No. F-5, B-27, Lotus Co-operative Housing Society Ltd, Ambadi Road

West, Dist Palghar - 401202 Applicant Public At Large... .Respondent

ज्याअधी वरील अर्जदार यांनी दिनांक २०/०४/२०२१ रोजी के. शेखर बाबू गोलीपोधु हे दि. १४/०७/२०२० रोजी मयत झाले असून त्यांच्या मालमत्तेसंबंधी वारस दाखला (हेअरजिप प्रमाणपत्र) गिळणेसाठी या न्यायालयात चौकशी अर्ज क्रमांक ४६/२०२१ दाखल केला आहे.

Schedule of Property Flat No. F-5,B-27, Lotus Co-operative

Housing Society Ltd, Ambadi Road, Vasai (West), Taluka Vasai Dist. Palghar, Maharashtra. 401202 having App. Market Value Rs. 25 Lakhs only. (Rs. Twenty Five lakhs only.) ज्याअर्थी हेअरशिप सर्टीफिकेट मिळण्याकरिता या

यायालयात चौ.अर्ज क्रमांक ४६/२०२१ दाखल केलेला आहे. ज्या कोणी इसमास त्यांचे कायदेशीर वारस, हक्क हितसंबंध किंवा हरकत असेल त्यांनी हवा न्यायालपांत दिनांक १४/०७/२०२१ रोजी सकाळी ११.०० वाजता किंवा ही जाहीर नोटीस प्रसिध्द झाले पासून एक महिन्याचे आत लेखी डरकत दाखल करावी, सदरह वारस दाखला देण्याबाबत जर कोणत्पाही इसमाची हरकत न आल्पास योग्य ते पुरावे व कागदपत्रे घेऊन अर्जदार हवांना वारस दाखला देण्यात मेईल हयाची कृपमा नींद घेण्यात मावी. आज दि. ०८/०६/२०२९ रोजी माझ्या सहिनिशी व यायालयाच्या शिक्क्यानिशी दिली.



दिवाणी न्यायालय व. स्तर वसई

इक्सावरुन

অধিধ্ৰক

NOTICE

SBI MUTUAL FUND

NOTICE TO THE UNIT HOLDERS OF SBI DEBT FUND SERIES C - 19 (1100 DAYS)

For NIRANJAN & CO.

Advocates & Solicitor

For Owner/Developer

Partner

Area in sq. mtr.

30.00

292.40

221.50

2686.30

627.80

Unitholders are requested to note that, in terms of the Scheme Information Document, SBI Debt Fund Series C - 19 (1100 Days) (the Scheme) will mature on Tuesday, July 06, 2021 and accordingly, units of the Scheme shall be suspended from trading from the respective stock

For SBI Funds Management Private Limited

Place: Mumbai Date: June 29, 2021

प्राधिकृत अधिकारी

Vinay M. Tonse Managing Director & CEO

Asset Management Company: SBI Funds Management Private Limited (A Joint Venture between SBI & AMUNDI) (CIN: U65990MH1992PTC065289) Trustee: SBI Mutual Fund Trustee Company Pvt. Ltd. (CIN: U65991MH2003PTC138496) Sponsor: State Bank of India Regd Office: 9th Floor, Crescenzo, C - 38 & 39, G Block, Bandra-Kurla Complex, Bandra (E), Mumbai - 400051 Tel: 91-22-61793000 · Fax: 91-22-67425687 · E-mail: partnerforlife@sbimf.com · www.sbimf.com

> Mutual Fund investments are subject to market risks, read all scheme related documents carefully.

SBIMF/2021/JUNE/17

दिनांक : जुन ३०, २०२१

epape Freepress journal in

रोजीसची गृह कर्जांची धकवाकी रू. ९५,८२,९६४/- आहे.

च्या पोटकलम (८) च्या तस्तुदींकडे वेथण्यात वेते.

प्राधिकत अधिकार ऑक्सिस वंक लि मोबाईल क्र. १७६९७१८७८९

स्थळ: मुंबई

it will be deemed that there are no claims and/or that the same are waived.

THE SCHEDULE ABOVE REFERRED TO:

On or towards the West : by 2nd PhophalWadi

Rakesh G. Jain Advocate High Court,

Telephone: 02524-222905 :: CIN: L99999MH1995PLC089759

Sr. No.	Particulars	Quarter ended			Year ended	Year ended
		31/03/2021 Audited	31/12/2020 Un-Audited	31/03/2020 Audited	31/03/2021 Audited	31/03/2020 Audited
1	Total Income from Operations (net)	1292.66	993.39	1406.35	3702.56	5570.69
2	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and / or Extraordinary items)	15.88	63.02	25.99	152.99	215.50
	Net Profit / (Loss) for the period before tax (After Exceptional and / or Extraordinary items)	15.88	63.02	25.99	152.99	215.50
1	Net Profit / (Loss) for the period after tax (After Exceptional and / or Extraordinary items)	(3.61)	42.22	2.11	96.18	129.59
	Total Comprehensive Income for the period (comprising profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after Tax))	(3.61)	42.22	2.11	96.18	129.59
	Equity Share Capital	364.83	364.83	364.83	364.83	364.83
	Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of the Previous Year	12	20	8	320	2318.49
3	Earnings Per Share (EPS) (of Rs. 10/- each) (for continuing and discontinued operations)	1000	2005.00	0160=1		
	(a) Basic	(0.10)	1.16	0.06	2.64	3.55

रमेशकुमार तुळशीराम सजदेव

स्थळ: ठाणे

रमेशकुमार तुळशीराम सजदेव

जनसूचना

का राजनैतिक दल जिसका मुख्यालय 2017 202,2 रा माला, सुकुमार कॉर्नर, 127- जेपी रोड, दाऊद बाग लेन, अंधेरी (पश्चिम), मुंबई महाराष्ट्र - 400058. में स्थित है (पार्टी कार्यालय का पूरा पता दे) , और जो भारत निर्वाचन आयोग में पंजीकृत है, अपना नाम बदलकर उत्तर भारतीय विकास सेना (पार्टी का नया नाम) करना प्रस्तावित करता है। प्रस्तावित नए नाम पर यदि किसी को कोई आपत्ति है तो वे अपनी आपत्तियां, कारणोसहित, सचिव (राजनैतिक दल), भारत निर्वाचन आयोग, निर्वाचन सदन, अशोक

यनायटेड काँग्रेस पार्टी (पार्टीकानाम) नाम रोड, नई दिल्ली -110001 . को इस नोटिस के प्रकाशन होने से 30 दिन के भीतर भेज सकते

यह जनसाधारण की सूचना के लिए है कि